

CIN: L63090MH1995PLC091063

To, The Manager Listing Compliance Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza Bandra Kurla complex, Bandra (East) Mumbai- 400051

SYMBOL: TOTAL

Dear Sir / Madam,

Sub: Publication of Un Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2021

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find Attached herewith a copy of the newspaper advertisement of the financial results for the quarter ended 30th June 2021 published in financial express (all edition) and Mumbai Lakshyadeep (Regional Language) on 11th August 2021.

Kindly take note of the above.

Thanking you,

Yours faithfully,

For Total Transport Systems Limited

Bhavik Trivedi Company Secretary & Compliance officer Date: 11th August 2021 Place: Mumbai

TOTAL TRANSPORT SYSTEMS LIMITED

7th floor, T Square, Opp Chandivali Petrol Pump, Sakinaka, Andheri(E), Mumbai - 400 072. Maharashtra India.

91-22-66441500 | Fax : 91 2266441585 www.ttspl.in info@ttspl.in



15

FINANCIAL EXPRESS

SUMEDHA FISCAL SERVICES LIMITED CIN: L70101WB1989PLC047465 8B,Middleton Street, 6A, Geetanjali, Kolkata-700071	MARYADA COMMERCIAL ENTERPRISES AN Regd. Office: 106, (1 st Floor), Madhuban Tower, A-1, V.S. Phone: 91-11-49901667 Web: ww (CIN: L65993DL1982 STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RE	. Block, Shakarp vw.maryadainves 2PLC013738)	ur Crossing, Ne stment.in	w Delhi - 110092	ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY PUBLIC SHAREHOLDERS OF RS.) RS.) RS.) RS.) RS.) RS.) RS.) RS.) RICHFIELD FINANCIAL SERVICES LIMIT Corporate Identification Number: L65999WB1992PLC055224;		
PUBLIC NOTICE This is to bring to the notice of general public that Sumedha Fiscal Services Limited (DP ID:- IN303583) has ceased to function as a	Sr. Particulars STANDALONE RESULTS No Quarter ended Quarter ended Quarter ended Quarter ended Quarter ended Year ended No 30.06.2021 31.03.2021 30.06.2020 31.03.2021 (Un-Audited) (Audited) (Audited) (Audited)					Registered Office: 33, Brabourne Road, 5 th Floor, Kolkata - 700001, West Bengal, India; Contact Details: 033-22425812 / 033-30230347 / 033-22426208; Website: www.rfsl.co.in; Email Address: rfsl.nbfc@gmail.com;	
Participant of National Securities Depository Limited (NSDL) as its Participantship has been surrendered. The certificate of registration granted to Sumedha Fiscal Services Limited has been cancelled by the Securities and Exchange Board of India with effect from June 14, 2021. Henceforth, Sumedha Fiscal Services Limited shall not carry on any activity as a Participant of NSDL. In case any Client of Sumedha Fiscal Services Limited has any grievance or dispute in respect of the depository services rendered by Sumedha Fiscal Services Limited while it was functioning as a Participant of NSDL, he/she/it may report the same in writing to "The Officer Incharge", Investor Relationship Cell, National Securities Depository Limited, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013, within 30 days of publication of this notice or email at relations@nsdl.co.in. No grievances/claims/disputes etc. will be	 Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax, (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of previous year Earning per share (of Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 	4,370,884.00 3,656,747.00 3,656,747.00 3,656,747.00 4,415,707.00 12,450,000 - 2.94	3,383,848.00 2,631,218.00 2,631,218.00 2,456,861.00 2,142,746.00 12,450,000 -	3,912,382.00 3,912,382.00 3,885,684.00 4,597,460.00 12,450,000 - - 3.12	15,911,474.00 13,310,738.00 13,310,738.00 13,137,287.00 15,900,406.00 12,450,000 - -	This announcement to the Detailed Public Statement ('Announcement') is being issued by CapitalSquare Advisors Private Limited, the Manager to the Offer ('Manager to the Offer') for and on behalf of the Acquirers, in respect of the open offer for acquisition of up to 9,75,026 (Nine Lakh Seventy-Five Thousand and Twenty-Six) fully paid-up equity shares of face value of ₹10.00/- (Indian Rupees Ten Only) each ('Open Offer Equity Shares') from all the Public Shareholders of Richfield Financial Services Limited ('RFSL' or 'Target Company') by Vadasseril Chacko Georgekutty ('Acquirer 1'), Midhun Ittoop ('Acquirer 2'), and Varghese Mathew ('Acquirer 3') (hereinafter collectively referred to as the 'Acquirers') at an offer price of ₹23.00/- (Indian Rupees Twenty-Three Only) per Equity Share in accordance with the provisions of Regulations 3 (1) and 4 read with 13 (4), 14 (3) and 15 (2) and such other applicable Regulations of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto ('SEBI (SAST) Regulations'). This Announcement should be read in continuation of and in conjunction with the Public Announcement in relation to this Open Offer dated Wednesday, June 16, 2021 ('Public Announcement') and the Detailed Public Statement dated Friday, June 18, 2021 which was published in the Financial Express (English) (All Editions), Jansatta (Hindi) (All Editions), Mumbai Lakshadweep (Marathi) (Mumbai Edition) and Arthik Lipi (Bengali) (Kolkata Edition) on Saturday, June 19, 2021 ('Detailed Public Statement')	
entertained after this date. For Sumedha Fiscal Services Limited Sd/- Date : 11th August 2021 (Bijay Murmuria) Place : Kolkata Director		2015. The full form	mat of the Quarte www.maryadainv	erly Financial Res restment.in.	ults are available ompany Limited Sd/- Sati Nath Das	and the Draft Letter of Offer dated Wednesday, June 23, 2021 ('Draft Letter of Offer'). Capitalized terms used but not defined in this Announcement shall have the meaning assigned to such terms in the Draft Letter of Offer. The Public Shareholders of the Target Company are requested to note the following changes and amendments with respect to this Open Offer: This Open Offer for acquisition of Equity Shares; and transfer of management and control of the Target is subjected to being in	
Kaeping Promises Since 1994 Registered Office: 7th floor,T Squ Tel. No.: +	Place of Signing: New Delhi Date: 10th August, 2021 ANSPORT SYSTE Member of the C.P. World Group Jare, Opp. Chandivali Petrol Pump, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (91-22-66441500 Fax: +91-22-66441585 Email: info@ttspl.in V CIN : L63090MH1995PLC091063 DALONE AND CONSOLIDATED FINANCIA JARTER ENDED JUNE 30, 2021) (E), Mumbai - 4 Website: www.t	00 072. Mahar tspl.in	ashtra, INDIA.	Director DIN: 03114586	receipt of prior approval from the Reserve Bank of India in terms of Paragraph 61 of Chapter – IX of Section III of Master Direction – Non-Banking Financial Company – Non-Systemically Important Non-Deposit taking Company (Reserve Bank) Directions, 2016, bearing notification number DNBR.PD.007/03.10.119/2016-17 dated September 01, 2016. However the Target Company has not yet received prior approval of Reserve Bank of India. In light of the above, we would like to inform you that, the Acquirers will not be able to proceed with this Open Offer in accordance with the timeline prescribed under the SEBI (SAST) Regulations and Securities and Exchange Board of India's observation letter bearing reference number 'SEBI/HO/CFD/DCR2/P/OW/2021/17039/1' dated Thursday, July 29, 2021. Once the prior approval of Reserve Bank of India is received, the Acquirers will decide the next steps and the Equity Shareholders will be intimated accordingly. In terms of Regulation 18 (11A) of the SEBI (SAST) Regulations, the Acquirers shall pay an interest at the rate of 10% p.a. to the Public Shareholders of the Target Company for such delay and the Offer Price shall be revised accordingly The Acquirers accept full responsibility for the information contained in this Announcement and also for the obligations of the Acquirers as prescribed under the SEBI (SAST) Regulations. ISUED BY THE MANAGER TO THE OFFER 208, 2nd Floor, ARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (E), Mumbai 400093, Maharashtra, India. Tel: +91-22-66849999, Fax: +91-22-66849998 Website: www.capitalsquare.in Email Id: tanmoy.banerjee@capitalsquare.in/mbd@capitalsquare.in/ Contact Person: Mr. Tanmoy Banerjee SEBI Registration No: INM000012219	
STAI	NDALONE	CONSOLI	DATED			Date: Tuesday, August 10, 2021 On behalf of the Acquirers	

STANDALONE							CONSOLIDATED					
Sr.		Quarter Ended on			Year Ended		Quarter Ended on			Year Ended		
SI. No.	Particulars	30th June 2021	31st March 2021	30th June 2020	30th June 2021	31st March 2021	30th June 2021	31st March 2021	30th June 2020	30th June 2021	31st March 2021	
		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	
1	Total Income from Operations	9105.95	8684.62	5695.81	9105.95	26497.56	10271.85	9619.34	7231.22	10271.85	31513.93	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	278.20	372.23	-483.85	278.20	278.46	302.06	215.81	-543.29	302.06	-4.91	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	278.20	372.23	-483.85	278.20	278.46	302.06	215.81	-543.29	302.06	-4.91	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	218.08	302.85	-483.85	218.08	201.56	242.44	143.53	-542.20	242.44	-86.31	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	218.08	275.42	-483.85	218.08	174.13	242.44	116.39	-542.20	242.44	-113.32	
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per Equity Share)	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	8	2	1	3937.41	3719.33	548	÷		3416.86	3170.13	
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) - • Basic • Diluted	1.52 1.52	2.12 2.12	-3.38 -3.38	1.52 1.52	1.41 1.41	1.70 1.70	1.01 1.01	-3.80 -3.80	1.70 1.70	-0.59 -0.59	

Notes: 1. The above Unaudited results, which have been subjected to Limited Review report by the statutory Auditors of the Company are published in accordance with regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, have been reviewed by the audit committee and approved and taken on record by the Board of Directors at its meeting held through Video Conferencing on 10th August 2021. The financials results are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules and other accounting standards generally accepted in India.

2. The above financial results is an extract of the detailed format of the financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 the full format are available on the website of the Company i.e. www.ttspl.in under investor tab and on the website of national stock exchange i.e. www.nseindia.com

For Total Transport Systems Limited

Place : Mumbai Dated : 10th August, 2021

C INDIA GLYCOLS LIMITED

Regd. Office: A-1, Industrial Area, Bazpur Road, Kashipur - 244 713, Distt. Udham Singh Nagar (Uttarakhand) Phones: +91 5947 269000/269500, Fax: +91 5947 275315/269535 Email: compliance.officer@indiaglycols.com, Website: www.indiaglycols.com . CIN: L24111UR1983PLC009097

Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2021

		STANDALONE					L		
SI. No	Particulare	C	uarter Ende	d	Year Ended	Quarter Ended			Year Ended
	Particulars	30.06.2021 31.03.2021		30.06.2020	31.03.2021	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations from continuing operations	1,65,423	1,58,815	81,847	5,40,208	1,65,315	1,61,427	81,730	5,44,273
	Total income from operations from discontinued operations	21,407	22,133	9,287	66,807	21,407	22,133	9,287	66,807
	Total income from operations from continuing operations & discontinued operations	1,86,830	1,80,948	91,134	6,07,015	1,86,722	1,83,560	91,017	6,11,080
2	Profit before Interest, depreciation and Tax (EBDITA) from continuing operations	5,814	7,519	5,069	26,958	5,627	9,686	4,874	28,326
	Profit before Interest, depreciation and Tax (EBDITA) from discontinued operations	2,165	3,393	766	8,896	2,165	3,393	766	8,896
	Profit before Interest, depreciation and Tax (EBDITA) from continuing operations & discontinued operations	7,979	10,912	5,835	35,854	7,792	13,079	5,640	37,222
3	Net profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items) from continuing operations	2,330	3,857	1,458	12,032	1,860	5,466	988	11,976
	Net profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items) from discontinued operations	1,372	2,369	-326	4,518	1,372	2,369	-326	4,518
	Net profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or extraordinary items) from continuing operations & discontinued operations	3,702	6,226	1,132	16,550	3,232	7,835	662	16,494
4	Net profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items) from continuing operations	26,318	3,857	1,458	12,032	25,893	5,573	953	12,048
	Net profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items) from discontinued operations	1,372	2,369	-326	4,518	1,372	2,369	-326	4,518
	Net profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items) from continuing operations & discontinued operations	27,690	6,226	1,132	16,550	27,265	7,942	627	16,566
5	Net profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items) from continuing operations	20,546	36	1,175	6,189	20,121	6,467	670	10,920
	Net profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items) from discontinued operations	1,027	632	-244	2,241	1,027	632	-244	2,241
	Net profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items) from continuing operations & discontinued operations	21,573	668	931	8,430	21,148	7,099	426	13,161
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	21,574	963	931	8,725	21,149	7,376	426	13,466
7	Equity Share Capital	3,096	3,096	3,096	3,096	3,096	3,096	3,096	3,096
8	Other Equity as shown in the Audited Balance Sheet	100			1,21,406			2010	1,13,756
9	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not Annualised) - Basic & Diluted (In ₹) from continuing operations	66.36	0.12	3.81	19.99	64.99	20.89	2.16	35.27
	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not Annualised) - Basic & Diluted (In ₹) from discontinued operations	3.32	2.04	-0.79	7.24	3.32	2.04	-0.79	7.24

Registered Office: 301, Sumer Kendra, P. B. Marg, Worli, Mumbai - 400 018 Tel. No.: 91-22-4938 4200 / 4300 + Fax No.: 91-22-3042 3434 Website: www.jdorgochem.com + E-mail Id: investor.relations@jdorgochem.com

JD ORGOCHEM LIMITED

CIN: L24100MH1973PLC016908

Extract of Un-audited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

(₹in lakhs,	except	EPS)
-------------	--------	------

Vadasseril Chacko Georgekutty

Sr. No.	Particulars	Quarter ended 30*June, 2021 Un-audited	Year ended 31" March, 2021 Audited	Quarter ended 30 [*] June, 2020 Un-audited
1	Total Income	4.27	197.79	3.32
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	(29.79)	(85.20)	(39.97)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	(29.79)	(85.20)	(39.97
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	(29.79)	(85.20)	(39.97
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(29.79)	(88.79)	(39.97
6	Equity share capital (Face Value ₹1/-)	132.50	132.50	132.50
7	Earnings Per Share (of ₹1/- each) (not annualised excluding year end)			
	a) Basic b) Diluted	(0.22) (0.22)	(0.67) (0.67)	(0.30 (0.30

Note:

Sd/-

Makarand Pradhan

Managing Director

DIN: 00102413

Place: Mumbai

1. The Un-audited Financial Results for the guarter ended 30° June, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on Tuesday, 10" August, 2021. The Financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rule 2015 (as amended).

2. The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the guarter ended 30"June, 2021 filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the guarter ended 30" June, 2021 are available on the website of BSE Limited. i.e. www.bseindia.com and on the Company's website i.e www.jdorgochem.com.

BY ORDER OF THE BOARD
For JD Orgochem Limited
sd/-
PARAG S. KOTHARI
Chairman
DIN: 00184852

FORM B PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF LANCO SOLAR PRIVATE LIMITED

-	Name Of Corporate Debtor	Lanco Solar Private Limited
2.	Date Of Incorporation Of Corporate Debtor	July 16, 2008
3.	Authority Under Which Corporate Debtor is Incorporated / Registered	Registrar of Companies, Hyderabad Registration No. 060157
4.	Corporate Identity Number / Limited Liability Identity Number Of Corporate Debtor	CIN: U74900TG2008PTC060157
5.	Address Of The Registered Office And Principal Office (If Any) Of Corporate Debtor	A. Registered Office: Plot No. 4, Software Units Layout, Hitech City, Madhapur, Hyderabad - 500 081, Telangana, India. B. Corporate Office: 397, Udyog Vihar, Phase-III, Gurugram -122016, Haryana, India.
6.	Date Of Closure Of Insolvency Resolution Process	August 04, 2021
7.	Liquidation Commencement Date Of Corporate Debtor	August 04, 2021 (Vide NCLT Order dated August 04, 2021, uploaded on August 10, 2021)
8.	Name and registration number of the insolvency professional acting as liquidator	Name: Mr. Huzefa Fakhri Sitabkhan IBBI Registration Number: IBBI/IPA-001/IP-P00031/2017-18/10115
9.	Address and e-mail of the liquidator, as registered with the Board	Registered Address of Liquidator: 1012, Dalamal Tower, Free Press Journal Road, 211, Nariman Point, Mumbai – 400 021, Maharashtra, India. Registered Email Address: huzefa.sitabkhan@gmail.com
10.	Address and E-mail Address to be used for correspondence with the Liquidator	Address for Correspondence of Claims: Think Capital Insolvency Professionals LLP 1012, Dalamal Tower, Free Press Journal Road, 211, Nariman Point, Mumbai – 400 021, Maharashtra, India. Email Id for Correspondence on Claims: Iq.Ispl@gmail.com
11.	Last Date For Submission Of Claims	September 03, 2021
ofliq		pany Law Tribunal (NCLT), Hyderabad Bench has ordered the commencement rder dated August 04, 2021, uploaded on August 10, 2021.
2021 The clain The clain	 to the liquidator at the address mentioned again financial creditors shall submit their proof of clains in person, by post or by electronic means. proof of claim is to be submitted by way of the follin: 	ims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of owing specified forms along with Affidavit and documentary proof in support of
2021 The clain The clain 1. Fo	 to the liquidator at the address mentioned again financial creditors shall submit their proof of clains in person, by post or by electronic means. proof of claim is to be submitted by way of the foll n: prm C – For claim by Operational Creditors except 	ist item 10 above. ims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of owing specified forms along with Affidavit and documentary proof in support of
2021 The clain The clain 1. Fo 2. Fo	1, to the liquidator at the address mentioned again financial creditors shall submit their proof of clains in person, by post or by electronic means. proof of claim is to be submitted by way of the foll n: form C – For claim by Operational Creditors except form D – For claim by Financial Creditors	ist item 10 above. ims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of owing specified forms along with Affidavit and documentary proof in support of
2021 The clain The clain 1. Fo 2. Fo 3. Fo	1, to the liquidator at the address mentioned again financial creditors shall submit their proof of clains in person, by post or by electronic means. proof of claim is to be submitted by way of the foll n: form C – For claim by Operational Creditors except form D – For claim by Financial Creditors form E – For claim by Workmen or an employee	ist item 10 above. ims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of owing specified forms along with Affidavit and documentary proof in support of Workmen and Employees
2021 The clain The clain 1. Fo 2. Fo 3. Fo 4. Fo	1, to the liquidator at the address mentioned again financial creditors shall submit their proof of clains in person, by post or by electronic means. proof of claim is to be submitted by way of the foll n: orm C – For claim by Operational Creditors except orm D – For claim by Financial Creditors orm E – For claim by Workmen or an employee orm F – For claim by Authorized Representative of	ist item 10 above. ims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of owing specified forms along with Affidavit and documentary proof in support of Workmen and Employees
2021 The claim The claim 1. Fo 2. Fo 3. Fo 4. Fo 5. Fo	1, to the liquidator at the address mentioned again financial creditors shall submit their proof of clains in person, by post or by electronic means. proof of claim is to be submitted by way of the foll n: form C – For claim by Operational Creditors except form D – For claim by Financial Creditors form E – For claim by Workmen or an employee form F – For claim by Authorized Representative of form G – For claim by any Other Stakeholder	ist item 10 above. ims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of owing specified forms along with Affidavit and documentary proof in support of Workmen and Employees Workman or an Employee
2021 The claim The claim 1. Fo 2. Fo 3. Fo 3. Fo 5. Fo The	1, to the liquidator at the address mentioned again financial creditors shall submit their proof of clains in person, by post or by electronic means. proof of claim is to be submitted by way of the foll n: orm C – For claim by Operational Creditors except orm D – For claim by Financial Creditors orm E – For claim by Workmen or an employee orm F – For claim by Authorized Representative of orm G – For claim by any Other Stakeholder above-mentioned forms can be downloaded from	ist item 10 above. ims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of owing specified forms along with Affidavit and documentary proof in support of Workmen and Employees (Workman or an Employee the website <u>www.ibbi.gov.in</u> of the Insolvency and Bankruptcy Board of India.
2021 The claim The claim 1. Fo 2. Fo 3. Fo 3. Fo 5. Fo The	1, to the liquidator at the address mentioned again financial creditors shall submit their proof of clains in person, by post or by electronic means. proof of claim is to be submitted by way of the foll n: form C – For claim by Operational Creditors except form D – For claim by Financial Creditors form E – For claim by Workmen or an employee form F – For claim by Authorized Representative of form G – For claim by any Other Stakeholder	ist item 10 above. ims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of owing specified forms along with Affidavit and documentary proof in support of Workmen and Employees Workman or an Employee the website <u>www.ibbi.gov.in</u> of the Insolvency and Bankruptcy Board of India. Lattract penalties.
2021 The claim The claim 1. Fo 2. Fo 3. Fo 3. Fo 5. Fo The	1, to the liquidator at the address mentioned again financial creditors shall submit their proof of clains in person, by post or by electronic means. proof of claim is to be submitted by way of the foll n: orm C – For claim by Operational Creditors except orm D – For claim by Financial Creditors orm E – For claim by Workmen or an employee orm F – For claim by Authorized Representative of orm G – For claim by any Other Stakeholder above-mentioned forms can be downloaded from	ist item 10 above. ims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of owing specified forms along with Affidavit and documentary proof in support of Workmen and Employees (Workman or an Employee the website <u>www.lbbi.gov.in</u> of the Insolvency and Bankruptcy Board of India.

Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.indiaglycols.com)

for INDIA GLYCOLS LIMITED

U.S. BHARTIA Chairman and Managing Director



Place : Noida Date : 10th August, 2021









Name of

Shareholder CHHOTALAL SHANTILAL SHETH NIKHIL CHHOTALAL SHETH

ठेकाण : न्यु दिल्ली

दिनांक : १०.०८.२०२१

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, C-101 247 PARK LB.S. MARG, VIKHROLI WEST, MUMBAI-400083 within 15 days of publication of this notice after

PUBLIC NOTICE

which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Name of Legal Claimant Place: Mumba Chhotalal Shantilal Sheth Nikhil Chhotalal Sheth

Date: 11.08.2021

lost by them. Folio No.

0024269

आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन:एल६५९२०एमएच१९९६पीएलसी१०३१८४ नोंदणीकृत कार्यालय: कन्स्ट्रक्शन हाऊस, २रा मजला, ५, वालचंद हिराचंद रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. द्र.:+९१-२२-२२६१८०९१, +९१-२२-२२७०५१५०, ई-मेल:ihpfinvest@yahoo.co.in

२५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व <u>पु</u>स्तक बंद कर<u>ण्याच्या तारखांची सूचना</u>

येथे सूचना देण्यात येत आहे की, आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) नुसार सदर सभा होईल. कंपनीने वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता संपूर्ण वार्षिक अहवालांसह एकत्रित २५व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना ६ ऑगस्ट, २०२१ रोजी ई-मेलने पाठविले आहे. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह २५व्या एजीएम सूचनेची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही.

सदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https:// www.evoting.nsdl.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

कंपनी कायदा २०९३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (ई-वोटिंग) २५व्या एजीएमच्या सचनेत नमद ठरावांवर त्यांचे मत देण्याची सविधा दिलेली आहे. नोंद दिनांक सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१ रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील ई-वोटिंग प्रक्रिया (एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग) योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव श्री. जयंत एच रानडे, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एफसीएस४३१७ व सीपी क्र.२५२०) यांची नियक्ती केली आहे

रिमोट ई-वोटिंग कालावधीत गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि रविवार, २९ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाष्रवे समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान सदस्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल. तद्नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना असे करण्यास रोखलेले नाही त्यांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीने एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असेल

एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही

जर कोणा व्यक्तीने कंपनीद्वारे विद्युत स्वरुपात सूचना वितरण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी www.evoting.nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि रिमोट ई-वोटिंगकरिता यापूर्वीच एनएसडीएलसह नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास किंवा तुमचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद नसल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगमार्फत त्यांचे मत द्यावें किंवा सभे दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत द्यावे. लॉगइन तपशील ई-वोटिंगकरिता प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करावी. कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. एमसीएस शेअर ट्रान्सफर वास्तविक एजंट लिमिटेड (आरटीए) यांना फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागधारणा भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी) व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत

स्कॅन प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) तुमचे ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावे

तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल नोंद करावे डिमॅट भागधारणा आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा. रिमोट ई-वोटिंगबाबत तपशिलाकरिता कृपया एजीएम सूचनेचा संदर्भ घ्यावा. रिमोट

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास कृपया www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिताचे ई-वोटिंग यजर मॅन्यअल व फ्रिकन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्य) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० व १८००-२२-४४-३० किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

विद्युत स्वरुपात मतदान सुविधेबाबत काही तक्रार असल्यास कृपया संपर्क श्रीमती सोनी सिंग, सहाय्यक व्यवस्थापिका, एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, ई-मेल: evoting@nsdl.co.in/sonis@nsdl.co.in, द्र.:९१-२२-२४९९४५५२/१८००-१०२०-९९० व १८००-२२-४४-३०.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या २५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१ ते सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल.

जाहीर सूचना

1

महावितर

जाहें	रि न	ोरी	स	-

या द्वारे कळविणेत येते की, श्री. गुरुनाथ सखाराम कुडाळकर रा. रु. न १३, श्री कृष्णा निवास, आनद नगर , ब्राम्हणवाडी, जोगेश्वरी (पूर्व) मुंबई—६०. हे कॉर्यरत शासकीय कर्मचारी दि ११/०२/१९९९ रोजी

मत्यपञ्चात त्यांना पढे नमद केलेपमाणे कायदेशीर वारस आहेत

	ગુલ્પૂરવાલ લોગો યુહ ગંયુલ વગલપ્રમાંગ વગવવશાલ્ વારસ આઠલ				
PUBLIC NOTICE	अ. क्र.	नाव (विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत)	वय	मृत व्यक्तीशी नाते	
We are Daughter 1) TIMSY SHRI ARVIND SINGH 2) ALISHA ARVIND		सखाराम गुरुनाथ कुडाळकर	४९	मुलगा	
SINGH of Left mother Mrs. USHADEVI	२.	सुनील गुरुनाथ कुडाळकर	৬৬	मुलगा	
ARVIND SINGH who is owner of Flat No. B-2/305 Akta Building CHS. Ltd, Noopur palace, Near Sheetal Auto	э.	संगीता गुरुनाथ कुडाळकर सौ संगीता संदेश गायकवाड	४२	मुलगी	
Stand., Sheetal Nagar, Mira Road (E) Dist - Thane 401107, after her death we are equally share holder of above said	/ अनुव	ामूद वारसाना उक्त नमूद व्यक्ती पश्चात त्याच्या निः घपा तत्वासाठी (शासकीय ∕ निमशासकीय कर्मचाऱ्याचे । निवासी गाळयाचा लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीव	वारस या नाव	त्याने). म्हाडामार्फत देणेत	
flat. We are invite any one are claims or objection from our heir ship for to the		हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अधेरी याचेकडे व	-	مشكر سنك جيس الاشت	
transfer of the said shares of our deceased mother in our name, they are written file complaint to the society	दादाभाः प्राप्त झ	नुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी ई नौरोजी रोड, अंधेरी (प) मुंबई — ४०००५८ ालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा अन्यथा प्रकरणी ३	यांचेकडे ले	खी पुराव्यासह नोटीस	
within 15 days from the published said	येईल.				

अर्जदार नाव व पत्त

notice there after no rights for claiming दिनांकः ११/०८/२०२१ नावः सखाराम गुरुनाथ कुडाळकर

पत्ताः रु. नं. १३, श्री कृष्णा निवास, आनंद नगर, ब्राम्हणवाडी, जोगेश्वरौँ (पूर्व) मुंबई–६०

हिलरिज इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एलर्५९९३एमएच१९८०पीएलसी३५३३२४ नोंदणीकृत कार्यालय: सीएचएल क्र.३५०/२८०१, मोतिलाल नगर २, शंकर मंदिरा समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२. कॉपरिट कार्यालय: आर-२८१५, न्यू रॉजिंदर नगर, न्यु दिल्ली-१४००६०. ई-मेक:hillridgeinvest@gmail.com, वेबसाईट:www.hillridgeinvestments.in, दूर.क.:९१–११–२८७४४६०४, ९१–९८९१०९५३३२ ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रू.लाखात)				
			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष				
		चालु	मागील	संबंधित	वर्ष ते तारीख				
		तिमाही	तिमाही	तिमाही	आकडे				
अ.	तपशील	o9.08.2029	०१.०१.२०२१	o9.08.2020	o9.08.2020				
क.		ते	ते	ते	ते				
		३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१				
		()	()	()	()				
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित				
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	०.६९	१०.०१	8.66				
२.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	(0.4९)	०.६९	(२.०६)	8.66				
з.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर)	(0.48)	०.६९	(२.०६)	8.66				
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर)	(0.५९)	०.६९	(२.०६)	8.66				
ц.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष								
	नफा/(तोटा) (करानेंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(0.५९)	०.६९	(२.०६)	8.66				
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	८५२.००	८५२.००	८५२.००	८५२.००				
७.	राखीव (मागील वर्षाचे लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार								
	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	१६१८.००	१६१८.००	१६१८.००	१६१८.००				
٤.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) वार्षिकीकरण नाही								
	मूळ व सौमिकृत	(0.0१)	(0.02)	(0.02)	(0.02)				
- A	ਸਾ• 0, 20 ਤਰ, 2020 ਦੇ ਸੀ ਸੰਸ਼ਰੇਤਸ਼ ਵਿਧਾਸ਼ੀਵਰੀਤਾ ਕਰੀਤ ਪ੍ਰਤੇਸ਼ਾਸ਼ਰਿਆਤ ਕਿਤੀਸ਼ ਕਿਵਲਤਿ ਤੇਸ਼ਰਾਸ਼ਰਿਤੀਵਾਂ ਸਤਰਿੰਦੇਵਤ ਭਾਗਸਾਤ ਪਾਤੇ								

टीपः १. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १०.०८.२०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्रारे मान्य करण्यात आले.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे[ँ] त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना एमएसईआयच्य www.msein.in आणि कंपनीच्या www.hillridgeinvestments.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता हिलरिज इन्व्हेस्टमेंटस लिमिटेड

> > मोनी (व्यवस्थापकीय संचालक)

डीआयएन: ०७८२७६८९

	अभिजीत ट्रेडिंग क. लिमिटेड									
	नोंदणीकृत कार्यालयः सीएचएल क्र.३५०/२८०१, मोतिलाल नगर २, शंकर मंदिरा समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२.									
	कॉपॉरेट कार्यालयः १६/१२१-१२२, जैन भवन, फैझ रोड, डब्ल्यु.ई.ए. करोल बाग, न्यु द्विल्ली-११०००५, दिल्ली, भारत. ई-मेल: abhijitrading@gmail.com,									
	वेबसाईट: www.abhijittrading.in, दूर::०११–२३६३७४९७, सीआयएन: एल५१९०९डीएल१९८२पीएलसी३५१८२२१									
	३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल									
					(रू.लाखात)					
			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष					
		चालु	मागील	संबंधित	वर्ष ते तारीख					
		तिमाही	तिमाही	तिमाही	आकडे					
अ.	तपशील			०१.०४.२०२०						
क.		ते	ते	ते	ते					
				३०.०६.२०२१ (`)	३१.०३.२०२१ (`)					
		(`) अलेखापरिक्षित	(`) लेखापरिक्षित	(<i>)</i> अलेखापरिक्षित	() लेखापरिक्षित					
-										
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	૬.५७	4.99	८.२९	३३.८६					
२.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	१.२०	१.९९	७.६१	२०.८३					
३ .	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर)	१.२०	१.९९	७.૬१	२०.८३					
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर)	१.२०	8.88	७.૬१	१५.०४					
५.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष									
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-	-	-	-					
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	१४६.६२	१४६.६२	१४६.६२	१४६.६२					
હ.	राखीव (मागील वर्षाचे लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार									
	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	८९०.३२	८९०.३२	८९०.३२	८९०.३२					
٤.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) वार्षिकीकरण नाही									
	मूळ व सौमिकृत	0.02	0.१४	०.५२	१.0३					
टीप	: १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१	५ च्या नियम ३	३ अन्वये स्टॉक	⁵ एक्सचेंजसह	सादर करण्यात					
	नेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक अलेखा									
	/w.bseindia.com आणि कंपनीच्या www.abhijittrading.in वेबसाईटवर उ									

२. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १०.०८.२०२

ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY PUBLIC SHAREHOLDERS OF RICHFIELD FINANCIAL SERVICES LIMITED

Corporate Identification Number: L65999WB1992PLC055224:

Registered Office: 33, Brabourne Road, 5th Floor, Kolkata - 700001, West Bengal, India; Contact Details: 033-22425812 / 033-30230347 / 033-22426208; Website: www.rfsl.co.in; Email Address: rfsl.nbfc@gmail.com;

This announcement to the Detailed Public Statement ('Announcement') is being issued by CapitalSquare Advisors Private Limited the Manager to the Offer ('Manager to the Offer') for and on behalf of the Acquirers, in respect of the open offer for acquisition of up to 9,75,026 (Nine Lakh Seventy-Five Thousand and Twenty-Six) fully paid-up equity shares of face value of ₹10.00/- (Indiar Rupees Ten Only) each ('Open Offer Equity Shares') from all the Public Shareholders of Richfield Financial Services Limited ('RFSL' or 'Target Company') by Vadasseril Chacko Georgekutty ('Acquirer 1'), Midhun Ittoop ('Acquirer 2'), and Varghese Mathew ('Acquirer 3') (hereinafter collectively referred to as the 'Acquirers') at an offer price of ₹23.00/- (Indian Rupees Twenty-Three Only) per Equity Share in accordance with the provisions of Regulations 3 (1) and 4 read with 13 (4), 14 (3) and 15 (2) and such other applicable Regulations of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto ('SEBI (SAST) Regulations').

This Announcement should be read in continuation of and in conjunction with the Public Announcement in relation to this Open Offer dated Wednesday, June 16, 2021 ('Public Announcement') and the Detailed Public Statement dated Friday, June 18, 2021 which was published in the Financial Express (English) (All Editions), Jansatta (Hindi) (All Editions), Mumbai Lakshadweer (Marathi) (Mumbai Edition) and Arthik Lipi (Bengali) (Kolkata Edition) on Saturday, June 19, 2021 ('**Detailed Public Statement**') and the Draft Letter of Offer dated Wednesday, June 23, 2021 ('Draft Letter of Offer')

Capitalized terms used but not defined in this Announcement shall have the meaning assigned to such terms in the Draft Letter o Offer

The Public Shareholders of the Target Company are requested to note the following changes and amendments with respect to this Open Offer

This Open Offer for acquisition of Equity Shares; and transfer of management and control of the Target is subjected to being in receipt of prior approval from the Reserve Bank of India in terms of Paragraph 61 of Chapter – IX of Section III of Master Direction - Non-Banking Financial Company - Non-Systemically Important Non-Deposit taking Company (Reserve Bank) Directions. 2016, bearing notification number DNBR.PD.007/03.10.119/2016-17 dated September 01, 2016. However the Target Company has not yet received prior approval of Reserve Bank of India.

In light of the above, we would like to inform you that, the Acquirers will not be able to proceed with this Open Offer in accordance with the timeline prescribed under the SEBI (SAST) Regulations and Securities and Exchange Board of India's observation letter bearing reference number 'SEBI/HO/CFD/DCR2/P/OW/2021/17039/1' dated Thursday, July 29, 2021. Once the prior approval of Reserve Bank of India is received, the Acquirers will decide the next steps and the Equity Shareholders will be intimated accordingly

In terms of Regulation 18 (11A) of the SEBI (SAST) Regulations, the Acquirers shall pay an interest at the rate of 10% p.a. to the Public Shareholders of the Target Company for such delay and the Offer Price shall be revised accordingly The Acquirers accept full responsibility for the information contained in this Announcement and also for the obligations of the Acquirers as prescribed under the SEBI (SAST) Regulations.

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER

CAPITALSQUARE® CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED 208, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (E), Mumbai 400093, Maharashtra, India. Tel: +91-22-66849999, Fax: +91-22-66849998 eaming together to create value Website: www.capitalsquare.in Email Id: tanmoy.banerjee@capitalsquare.in/mbd@capitalsquare.in Contact Person: Mr. Tanmoy Banerjee SEBI Registration No: INM000012219

Date: Tuesday, August 10, 2021

On behalf of the Acquirers Vadasseril Chacko Georgekutty

मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड **नोंद. कार्यालय :** ५०३, ५ वा मजला, पेनिन्सुला टॉवर -१, पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई -४०००१३ दूर.: ०२२-६६२२९५००; वेबसाईट: www.morarjee.com; ई-मेल: corporatesecretarial@ashokpiramalgroup.com; सीआयएन: एल५२३२२एमएच४९९५पीएलसी०९०६४३ ३० जन. २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल 🛛 (रू. लाखात)

			संपलल वर्ष	
तपशिल	३०.०६.२०२१ (अलेखापरिक्षीत)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षीत)	३०.०६.२०२० (अलेखापरिक्षीत)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षीत)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५,७०२	६,४५८	१,४०६	१९,३८९
कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा)				
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(१,९३३)	(१,३५४)	(२,४७८)	(७,३९९)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा)				
(अपवादात्मक बाबनंतर)	(१,९३३)	(१,३५४)	(२,४७८)	(७,३९९)
कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता				
निव्वळ नफा/(तोटा)	(१,९३४)	(१,३६७)	(१,६८२)	(६,१६७)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न				
(कालावधीकरिता एकत्रित नफा /(तोटा)				
(करानंतर)व इतर सर्वंकश उत्पन्न (करानंतर)	(१,९४४)	(१,३९७)	(१,६८१)	(६,१९५)
समभाग भांडवल	२,५४३	२,५४३	२,५४३	२,५४३
इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)				(३,०५०)
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.७/-प्रत्येकी)				
मूळ	(५.३२)	(३.७६)	(४.६३)	(१६.९७)
सौमिकृत	(५.३२)	(३.७६)	(४.६३)	(१६.९७)

टिप : १. सेबी (लिस्टिंग ओबलिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्स्चेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिककरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूण नमुना कंपनीच्या <u>www.morarjee.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्स्चेंजसच्या ww.nseindia.com व www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता स्टॅंडअलोन अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल. 🥼 (रू. लाखात्									
		संपलेले वर्ष							
	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१					
	(अलेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)					
गर्यचलनातून एकूण उत्पन्न	५,७०२	६,४५८	१,४०६	१९,३८९					
फा/तोटा (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(१,९३३)	(१,३५४)	(२.४७८)	(७.३९९)					



का

मंबई लक्षदीप



property. Place : Mira Road / Date : 11/08/2021

मे. मे. एमसीएस शेअर ट्रान्सफर एजंट लिमिटेड, २०१, डी विंग, २रा मजला, गोकुळ	रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.	नफा/तोटा (कर, अपवादात्मक बाबनतर)	(१,९३३) (१,३६६)	(१,६८१) (६,१६३)
इंडस्ट्रीयल इस्टेट, सागबाग, मरोळ को-ऑप. इंडस्ट्रीयल एरिया, टाईम्स स्क्रेअरच्या मागे,	संचालक मंडळाच्या वतीने व करिता		मोर	ारजी टेक्स्टाईल्स लिमिटेड करिता
अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९, दूर.:०२२-२८५१६०२०/०२२-२८५१६०२१, ई-मेल:	अभिजीत ट्रेडिंग कं. लिमिटेड विरेंद जैन			् सही/-
helpdeskmum@mcsregistrars.com येथे संपर्क करावा. आयएचपी फिनवेस्ट लिमिटेडकरिता	~			हर्ष अे. पिरामल
आयएचपा फिनवस्ट (लामटडकारत) सही/-	दिनांक : १०.०८.२०२१ डीआयएन: ००५३००७८	।ठकाण : मुबइ दिनांक : ०९ ऑगस्ट, २०२१		व्यवस्थापकीय सचालक (डीआयएन : ००४४९७२)
दिनांक : १० ऑगस्ट, २०२१ राजस आर. दोशी				(301999:0088393)
ठिकाण : मुंबई संचालक				

रामश्याम कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था.	पब्लिक कपनीचे प्रायव्हेट कपनीमध्ये रुपातरणासाठी		
(मर्या.) भुखंड क्रमांक ५६९, नगर			नोंदणीकृत काय
रचना ४, माहीम विभाग, भवानी शंकर रोड,			
दादर (प.), मुंबई - ४०० ०२८.	कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना)		मुंबई-४०००७२, महाराष्ठ्र, भार
इजाबेल पॉल फर्नांडिस यांचे निधनानंतर	(स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात		३० जून, २०२१ र
वारसदार म्हणून ऍनेक्चर २ प्रमाणे	आणि		
श्री. पास्कल फर्नांडिस, परिशिष्ट क्र. १ मध्ये	मे. बन्सल अंग्रोमेट लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय: ११०, राधे वल्लभ कोहौसो.,		
ब/७१२ यांचे नावे असून त्यांना आपली			
सदनिका विक्रीद्वारे श्री. संतान ई. रॉड्रीक्स			2
यांच्या नावे हस्तांतरित करावयाची आहे. या		अ.	तपशिल
संदर्भातील कागदपत्रांची फाईल संस्थेमध्ये	कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक यांच्याकडे कंपनी कायदा २०१३	क्र	
जमा केली आहे.	च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.	१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न
जर या हस्तांतरणा बाबत नातेवाईक किंव्हा	कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास	२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)
कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या काही	त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे		(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष
हरकती असल्यास ही नोटीस प्रसिद्ध	आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय		साधारण बाबपूर्व)
झाल्यापासून १५ दिवसांच्या आत	संचालक, एव्हरेस्ट, १००, ५वा मजला, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ यांच्या	ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(
कागदत्रांसह संस्थेच्या कार्यालयात दाखल	कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात		(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)
कराव्यात. सही/-	खाली नमुद पत्त्यावर पाठवावी.	×	साधारण बाबनतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/
अध्यक्ष	अर्जदारांच्या वतीने व करिता	[∗]	करानतर कालावधाकारता निव्वळ नफा/ (अपवादात्मक आणि/किंवा विशेष
अध्यक्ष रामश्याम कृपा सहकारी गृहनिर्माण संघल-पार्म	दिनांक: १० ऑगस्ट, २०२१ प्रसुन प्रदीप बन्सल		(जनवादा(नक) जान) किया विशेष साधारण बाबनंतर)
ન સંસ્થા. (મવા.)]	ठिकाण: मुंबई डीआयएन:00१२८३८७ पत्ता: ११०, राधे वऌभ कोहौसो., मोदी चेंबर्स,	4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न
ठिकाण: मुंबई निगंग: १९४० २४२०२१	पत्ताः ११७, राधं वल्लम काहासा., मोदा चलस, ऑपेरा हाऊस, मुंबई-४००००४.	L)	(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)
दिनांक: १ँ१/०८/२०२१	आपरा हाऊस, मुषइ-४००००४.		्याणि द्वा गर्वस्त उनान (सगरंग))

नमुना आयएनसी २५ए

<u>ई निविदा सूचना</u>

खालील तक्त्यात रकाना क्र २ मध्ये दिलेल्या निविदाद्वारे वाशी मंडळ कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या क्षेत्राकरिता खालील नमूद केलेली कामे कंत्राटी तत्वावर देण्याकरिता या क्षेत्रातील अनुभवी कंत्राटदाराकडून निविदा मागविण्यात येत आहेत.

अनु. क्र.	निविदा क्र.	कामाचे स्वरूप	अदाजीत किमत रुपयामध्ये	निविदा आणि निविदा खर्च	निविदा सदरीकरन
٩	ર	ş	8	ч	Ę
٩	SE/VC/HR/ CCFC & LEGAL SECTION/ T-05/2021-22	वाशी मंडळाच्या अंतर्गत केंद्रीकृत ग्राहक सुविधा केंद्र आणि कायदेशीर विभाग येथे कुशल, अर्धकुशल, व अकुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत	रू. २४,००,०००/–	निविदा सुरक्षा रु. २४,५००/– निविदा शुल्क रु. २,९५०/–	२६.०८.२०२१ दुपारी ३.०० वाजेपर्यंत

निविदा <u>www.mahadiscom.in/eTender/etender</u> या महावितरणाच्या सकेत स्थळावरून **दिनाक** 99.0८.२0२१ ते २६.०८.२०२१ या कालावधीमध्ये उपलब्ध असतील. निवेदेसोबत इसाऱ्याची भरावयाची रक्कम online ई-टेन्डरींगद्वारे भरून उपरोक्त तक्त्यात स्तभ क्र.६ मध्ये दर्शविलेल्या सादरीकरणाच्या दिनाकापर्यंत किंवा तत्पूर्वी द्पारी ३.०० वाजेपर्यंत सादर कराव्यात. कोणतीही किंवा सर्व निविदा रद्व करण्यापर्यंत कारणे न दाखवता तथा रद्व करण्याचे अधिकार निम्न स्वाक्षरीकारस राखून ठेवण्यात आलेले आहेत.

कृपया अधिक माहितीकरिता कार्यकारी अभियंता (प्रशासन) वाशी मंडळ यांच्याशी संपर्क साधावा. भ्रमणध्वनी क्र ८८७९६२५०१२. अधीक्षक अभियता म.रा.वि.वि.क.मर्या. स.व.सु.मडळ वाशी.



टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेड

सी.पी. वर्ल्ड ग्रुपचे सदस्य

कॉर्पोरेट ओळख क्रमांकः एल६३०९०एमएच१९९५पीएलसी०९१०६३

र्यालय: ७वा मजला, टी-स्क्रेअर, चांदिवली पेट्रोल पंप समोर, साकिविहार रोड, साकिनाका, अंधेरी (पुर्व),

ारत. द्र.:+९१ २२ ६६४४१५००, फॅक्स:+९१ २२ ६६४४१५८५, वेबसाईटःwww.ttspl.in, ई–मेल:info@ttspl.in

रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षत (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाख)											
			एकमेव			एकत्रित					
	संपलेली तिमाही			संपले	ले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
तपशिल	३०.०६.२१	३१.०३.२१	३०.०६.२०	३०.०६.२१	३१.०३.२१	३०.०६.२१	३१.०३.२१	३०.०६.२०	३०.०६.२१	39.03.79	
	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	૬१૦५.९५	८६८४.६२	५६९५.८१	૬૧૦५.૬५	રદ્દ૪૬७.५દ	१०२७१.८५	९६१९.३४	७२३१.२२	૧૦૨૭૧.૮५	३१५१३.९३	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)											
	२७८.२०	રૂહર.રર	-૪૮३.૮५	રહ્ટ.૨૦	રહ્ટ.૪૬	३०२.०६	ર૧૬५.૮૧	-५४३.२९	३०२.०६	-8.68	
	२७८.२०	રૂહર.રર	-४८३.८५	२७८.२०	રહ્ટ.૪૬	३०२.०६	२१५.८१	-483.79	३०२.०६	-४.९१	
	294.04	202.4		294.04	20045	202.044	0.010		202.04	(5.50	
	480.00	३०२.८५	-823.24	480.00	२०१.५६	484.88	१४३.५३	-484.40	२४२.४४	-८६.३१	
	29/ 0/	214, 72	V/2 //.	29/ 0/	9102 93	2/2/2/	005 20	6,02,20	2/2 /0/	-११३.३२	
										-332.29 8830.80	
	5020.40	3020.40	5020.40	5020.40	5020.40	5020.40	5020.40	5020.40	2020.40	5020.40	
राखाय (पुननुल्याकात राखाय पगळून) मागाला वर्षाच्या लेखप्रीक्षित तालेबंदपत्रकात दिल्यानमार	_	-	_	38319 ×8	રાજ્ય રચ	_	_	_	3882	३१७०.१३	
उत्पन्न एतिभाग (दर्शनी मल्य रू १०/- एत्येकी)				4340.03	407,744				4024.04	4700.74	
	શ્વર	२,१२	-3.36	શ્વર	१.४१	٩.७٥	१ .0१	-3.60	શ.७०	-0.48	
२. सौमिकृत	શ.५२	२.१२	-३.३८			٩.७٥	१.०१	-3.60	१.७०	-0.48	
а ·			1	1		1		1			
-	राज्मेंटच्च) ह	रेग्रालेशन	১০৭৫ হয	ा निराम २	२ नगार त	हेपनीच्या दे	ौधानिक व	नेज्वामरिश्वत	तंनी पनर्टि	नोकनातर	
्यत्वतंत्व अण्यत्वेने त्यीन वित्तीम निष्कार्षने नेयत्वणपित	परगपूरा) विराजे गव्दर्विज्ञ	रेजुरराग रोकच त वि		ा गणन शास्त्र गागान शास	र्भु गुराहि द र		२०२० जे	जानारपान जी हिनेनीव	गेगा पुगापर ते कॉन्टाइर्जन	ोगगगहित ने गिर्म	
	म सहवााच	ता कपना	कायदा २	०९३ च्या	कलम त	३३ अन्वय	ावाहत भ	गरताय लग	खाप्रमाण ((୫୫୯୯୫)	
सेबी (लिस्टिंग आब्लिगेशन्स अण्ड डिस्क्लोजर रिक्वा	यरमेट्स) र	रंग्युलेशनः द	२०१५ च्या	नियम ३	३ अन्वये र	स्टाक एक्र	नचेजसह र	नादर करण्	यात आलेव	ठी वित्तीय	
/www.ttspl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.											
)	कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एक्त्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रति) राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सौमिकृत प :)सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वा अवलंबून असलेले वरील वित्तीय निष्क्रषचि लेखासमिर्त झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात अ (सुधारित), कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनिय नुसार तयार केले आहेत.)सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वा	तपशिल ३०.०६.२१ अलेखाणरिक्षेत कार्यचलनातून एकूण उत्पन्न ९१०५.९५ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष १९८५.९५ (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष १९८५.९५ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १९८५.९५ (अपवादात्मक आणि/किंवा विशेष १९८८.२० करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १९८८.२० (अपवादात्मक आणि/किंवा विशेष १९८८.२० करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १९८८.२० (अपवादात्मक आणि/किंवा विशेष १९८८.२० करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १९८८.२० (अपवादात्मक आणि/किंवा विशेष १९८८.२० कालावधीकरिता एकृत्रित नफा/(तोटा) १९८८.२० (अपवादात्मक आणि/किंवा विशेष १९८८.२० कालावधीकरिता एकृत्र उत्पन्न १९८८.२० कालावधीकरिता एकृत्र नफा/(तोटा) १९८८.२० आणि इतर सर्वकष उत्पन्न १९८८.२० कालावधीकरिता एकृत्र नफा/(तोटा) १९८८.२० प्रावीव (पुर्नमुल्याकेति ताखेव वगळून) मागील १९४३०.६० पाखीव (पुर्नमुल्यांकीत राखेव वगळून) मागील १९४३०.६० (अखंडीत व खंडीत कार्यखलनाकरिता) १९४.२२ <t< td=""><td>तपशिल ३०.०६.२१ ३१.०३.२१ अलेखापरिक्षीत लेखापरिक्षीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न ९१०५.९५ ८६८४.६२ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १९०५.९५ ८६८४.६२ (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७८.२० ३७२.२३ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) २७८.२० ३७२.२३ (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७८.२० ३७२.२३ करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) २७८.२० ३७२.२३ (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७८.२० ३७२.२३ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) २७८.२० ३७२.८५ (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७८.२० ३७२.८५ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न २१८.०८ २७८.८५ (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न २१८.०८ २७८.८५ आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) २१८.०८ २७८.८५ आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) २१८.०८ २७८.४२ पराखीव (पुर्नमुत्यंकीत राखीव वगळून) मागील २९८.०८ २७४.४२ वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार - - उत्पन्न प्रतिभाग (दर्शने मुल्य रु.१०/- प्रत्येकी) १४३०.६०</td><td></td><td>स्पंयलेली तिमारी संपलेली ३०.०६.२१ ३१.०३.२१ ३०.०६.२१ ३०.०६.२१ असेखापरिक्षीत लेखापरिक्षीत असेखापरिक्षीत असेखापरिक्षीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न ११.०५.९५ ८६.८९.२१ ३०.०६.२१ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १९.०५.९५ ८६.८९.२२ ५६९५.८१ १८.९८ लपप्रिंग अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७८.२० ३७२.२३ -४८३.८५ २७८.२० करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) २७.८२० ३७२.२३ -४८३.८५ २७८.२० लपपावात्मक आणि/किंवा विशेष २७.८२० ३७२.२३ -४८३.८५ २७.२० लपपावात्मक आणि/किंवा विशेष २७.२० ३७२.२३ -४८३.८५ २७८.२० लपपावात्मक आणि/किंवा विशेष २७.८२० ३७२.८५ २४८.२० २७.२२ (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७.८५ २४८.२० ३७२.८५ २४८.२० (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २५.२२ २४८.२० २४८.२० २४८.२० (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २५.२२ २४८.२० २४८.२० २४८.२० (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २४.२२</td><td></td><td>सपरित संपलेली संगा संगा संगा संगा शिवा संग शिवा संग शिवा<</td><td>स्पतिलसंपत्नेली तिमाहीसंपत्नेले वर्षसंपत्नेले वर्षसंपत्नेली तिमाहीसंपत्नेली तिमाहीसंपत्नेली तिमाहीसंपत्नेल वर्षसंपत्नेली तिमाहीसंवापश्चित२०.०६.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२२२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२१२४.२२</td><td>सपशित संपलोली निम्पाही संपलोली निम्पाही संपलोली निम्पाही संपलोली निम्पाही 30.05.28 30.05 28.28.28 30.28 <</td><td>प्राणम एकमेव एकमेव एकमिव गंगलेल तिमाठी गंगले तमाठी गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तमा गंगल तमाठी गंगल तमा गंगल तमा गंगल तमा गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तम</td></t<>	तपशिल ३०.०६.२१ ३१.०३.२१ अलेखापरिक्षीत लेखापरिक्षीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न ९१०५.९५ ८६८४.६२ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १९०५.९५ ८६८४.६२ (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७८.२० ३७२.२३ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) २७८.२० ३७२.२३ (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७८.२० ३७२.२३ करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) २७८.२० ३७२.२३ (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७८.२० ३७२.२३ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) २७८.२० ३७२.८५ (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७८.२० ३७२.८५ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न २१८.०८ २७८.८५ (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न २१८.०८ २७८.८५ आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) २१८.०८ २७८.८५ आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) २१८.०८ २७८.४२ पराखीव (पुर्नमुत्यंकीत राखीव वगळून) मागील २९८.०८ २७४.४२ वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार - - उत्पन्न प्रतिभाग (दर्शने मुल्य रु.१०/- प्रत्येकी) १४३०.६०		स्पंयलेली तिमारी संपलेली ३०.०६.२१ ३१.०३.२१ ३०.०६.२१ ३०.०६.२१ असेखापरिक्षीत लेखापरिक्षीत असेखापरिक्षीत असेखापरिक्षीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न ११.०५.९५ ८६.८९.२१ ३०.०६.२१ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १९.०५.९५ ८६.८९.२२ ५६९५.८१ १८.९८ लपप्रिंग अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७८.२० ३७२.२३ -४८३.८५ २७८.२० करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) २७.८२० ३७२.२३ -४८३.८५ २७८.२० लपपावात्मक आणि/किंवा विशेष २७.८२० ३७२.२३ -४८३.८५ २७.२० लपपावात्मक आणि/किंवा विशेष २७.२० ३७२.२३ -४८३.८५ २७८.२० लपपावात्मक आणि/किंवा विशेष २७.८२० ३७२.८५ २४८.२० २७.२२ (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २७.८५ २४८.२० ३७२.८५ २४८.२० (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २५.२२ २४८.२० २४८.२० २४८.२० (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २५.२२ २४८.२० २४८.२० २४८.२० (अपवादात्मक आणि/किंवा विशेष २४.२२		सपरित संपलेली संगा संगा संगा संगा शिवा संग शिवा संग शिवा<	स्पतिलसंपत्नेली तिमाहीसंपत्नेले वर्षसंपत्नेले वर्षसंपत्नेली तिमाहीसंपत्नेली तिमाहीसंपत्नेली तिमाहीसंपत्नेल वर्षसंपत्नेली तिमाहीसंवापश्चित२०.०६.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२१३२.०३.२२२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२०२४.२१२४.२२	सपशित संपलोली निम्पाही संपलोली निम्पाही संपलोली निम्पाही संपलोली निम्पाही 30.05.28 30.05 28.28.28 30.28 <	प्राणम एकमेव एकमेव एकमिव गंगलेल तिमाठी गंगले तमाठी गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तमा गंगल तमाठी गंगल तमा गंगल तमा गंगल तमा गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तमाठी गंगल तम	

टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स लिमिटेडकरिता सही/ मकरंद प्रधान व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००१०२४१३

ठिकाण : मुंबई दिनांक : १०.०८.२०२१